

मुलतानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तांडा बाजार,  
ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद संचलित  
स्वा.सै.कै.गंगारामजी मानकर माध्यमिक विद्यालय,  
श्रीकृष्णनगर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद या मराठी  
माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेचे, पिंपळगाव पेठ,  
ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद येथे स्थलांतराबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक: माशास्थ ३३१७/प्र.क्र.३३५/एसएम-१

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

दिनांक : १४ मार्च, २०१८

**वाचा :-**

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक: माशास्थ २०१२/(५९/१२)माशि-२,  
दिनांक ३१ जुलै, २०१३.

**संदर्भ :-** विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद यांचे क्र.शिउसं/माध्य/२०१७-१८/७६२/६३,  
दिनांक ७ जून, २०१७ चे पत्र

**प्रस्तावना :-**

मुलतानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तांडा बाजार, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद संचलित  
स्वा.सै.कै.गंगारामजी मानकर माध्यमिक विद्यालय, श्रीकृष्णनगर, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद या  
मराठी माध्यमाच्या विनाअनुदानित माध्यमिक शाळेचे, पिंपळगाव पेठ, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद  
येथे स्थलांतर करण्याचा संदर्भाधीन पत्रान्वये प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

**शासन निर्णय :-**

सध्याच्या ठिकाणी व्यवस्थापकीय अडचण व अपुऱ्या भौतिक सुविधांमुळे शाळेचे स्थलांतर  
प्रस्तावित आहे. सदर माध्यमिक शाळेचे वर नमूद ठिकाणी स्थलांतर करण्यास खाली नमूद अटी व  
शर्तीवर मान्यता देण्यात येत आहे :-

- १) स्थलांतरीत शाळेची किमान पटसंख्येची अट कोणत्याही कारणास्तव शिथिल केली जाणार नाही.
- २) शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतराच्या ठिकाणी समायोजन करणे आवश्यक राहिल.
- ३) स्थलांतरास सर्व शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी यांची सहमती असावी. तसेच सर्व पात्रताधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना स्थलांतरित ठिकाणी सामावून घेण्यात येईल व त्यांच्या सेवाशर्तीमध्ये बदल होणार नाही याबाबत संस्थेच्या अध्यक्ष/ सचिवांचे रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले शपथपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
- ४) शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेशानुसार शाळेसाठी पक्की इमारत व सर्व भौतिक सुविधा आणि शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. याबाबत संस्थेच्या अध्यक्ष/ सचिवांचे रु.१००/- च्या स्टॅम्पपेपरवर नोटरी केलेले शपथपत्र सादर करणे आवश्यक राहिल.
- ५) स्थलांतरीत ठिकाणी शाळेसाठी पक्की इमारत असल्याबाबत शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, औरंगाबाद यांनी खात्री करणे आवश्यक राहिल.

६) शासनाकडून शाळा, शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी, वेतन वेतनेत्तर अनुदान, विद्यार्थी इ. संदर्भात वेळोवेळी विहित करण्यात येणारे अधिनियम, नियम, आदेश इ. चे पालन संस्थेने करणे आवश्यक राहिल.

७) स्थलांतरीत शाळेच्या बाबतीत मूळ शासन परवानगीच्या व मान्यतेच्या कोणत्याही अटी व शर्तीमध्ये बदल होणार नाही.

८) सदर शाळा मुळ ठिकाणी अनुदानाच्या ज्या तत्वावर आहे, त्याच तत्वावर स्थलांतरीत ठिकाणी कार्यरत राहिल.

९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, दिनांक २८/०८/२०१५ नुसार विहित केलेल्या संच मान्यतेच्या सुधारित निकषानुसार व याबाबत शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या आदेशानुसार अनुज्ञेय होणाऱ्या पदांइतके शिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी शाळेत कार्यरत राहतील व त्यापेक्षा जास्त शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत राहणार नाहीत हे संस्थेस बंधनकारक राहिल. तसेच अनुज्ञेय पदांपैकी रिक्त पदे अतिरिक्त कर्मचाऱ्यांमधून समायोजनाने भरण्याबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करणे आवश्यक राहिल.

१०) सदरहू स्थलांतरासंदर्भात शासनाकडे अथवा शिक्षण विभागाच्या क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडे कोणत्याही प्रकारच्या तक्रारी वा आक्षेप आल्यास किंवा स्थलांतरासंदर्भातील अटींचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास स्थलांतर रद्द करण्याचे अधिकार शासनास राहतील.

२. वरील अट क्र.(३) व (४) ची पूर्तता झाल्यावर, विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांनी सदर शाळेच्या स्थलांतरास मान्यता देण्याबाबत आवश्यक पुढील कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीबाबत शासनास अवगत करावे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१८०३१४१२१६३५४८२९ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( प्रविण मुंढे )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत -

- १) शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक), महाराष्ट्र राज्य, पुणे
- २) विभागीय शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग, मुलींचे आयटीआय समोर, मनपा रोड, मिपा इमारत, भडकलगेट, औरंगाबाद
- ३) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, औरंगाबाद
- ४) अध्यक्ष, मुलतानी बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तांडा बाजार, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद
- ५) निवडनस्ती ( एसएम-१).